

सन २०१८- खरीप हंगामात शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात जनावरांच्या चारा छावण्या सुरु करण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग,
शासन निर्णय क्रमांक: एससीवाय-२०१९/प्र.क्र. ३० /म-७,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, विस्तार, मुंबई-४००.०३२
दिनांक : १३ फेब्रुवारी, २०१९.

संदर्भ :- शासन निर्णय, क्रमांक: एससीवाय-२०१९/प्र.क्र. ३० /म-७, दिनांक २५.१.२०१९

प्रस्तावना -

सन २०१८ च्या खरीप हंगामात राज्यातील जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झालेले असल्याने, शासनाने राज्यातील २६ जिल्ह्यांमधील १५१ तालुक्यात, या १५१ तालुक्यांव्यतिरिक्त २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ तसेच, या क्षेत्राव्यतिरिक्त राज्यातील ९३१ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित केलेली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे त्या भागातील पशुधनासाठी आवश्यक असणारा चारा व पाणी उपलब्धतेबाबतचा गंभीर प्रश्न नजीकच्या कालावधीत निर्माण होण्याची शक्यता असल्याने, दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना आवश्यक असलेल्या चाराच्या प्रश्नावर मात करण्यासाठी महसूल मंडळ स्तरावर जनावरांच्या चारा छावण्या उघडण्याबाबत संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सुचना देण्यात आलेल्या आहेत. या धोरणामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

शासन निर्णय -

संबंधित जिल्हाधिकारी यांनी जिल्हयातील मोठ्या व लहान पशुधन संख्येस अनुसरून, पशुधनासाठी वेगवेगळ्या नियमित योजनांमधून उपलब्ध असलेला चारा तसेच, अतिरिक्त चारा उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत अतिरिक्त वैरण विकास कार्यक्रम तसेच, गाळपेर योजना कार्यक्रमांमधून उपलब्ध होणारा चारा या बाबतचा सविस्तर आढावा घ्यावा. सदर आढाव्याच्या आधारे पशुधनाची संख्या विचारात घेवून चारा छावण्या सुरु करण्याच्या आवश्यकतेबाबत खात्री करूनच एका महसूल मंडळामध्ये एकापेक्षा अधिक चारा छावण्या उघडण्याची गरज असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची खात्री पटल्यास एका महसूल मंडळामध्ये एकापेक्षा अधिक चारा छावण्या उघडण्याची कार्यवाही करावी. महसूल मंडळामध्ये एकापेक्षा अधिक चारा छावण्या म्हणजे महसूल मंडळातील अन्य गावात देखील चारा छावण्या सुरु करणेची मुभा राहिल.

२. शासनाचे अनुदानाशिवाय सुरु होणाऱ्या/असलेल्या सेवाभावी/स्वयंसेवी संस्थांच्या चारा छावण्यांसाठी जनावरांच्या संख्येची कमाल मर्यादा राहणार नाही.
३. नव्याने जनावरांच्या चारा छावण्या मंजूर करताना जिल्हाधिकारी यांनी संबंधित जिल्हयाचे पालकमंत्री यांची संमती प्राप्त करून घ्यावी.
४. संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक २ चे उपपरिच्छेद क्रमांक २४ रद्द करण्यात येत असून जनावरांच्या चारा छावण्या संदर्भात स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांचे स्तरावर योग्य ते नमुने तयार करून ते वापरण्यात यावेत.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०१९०२१३११११०७९०१९ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने सांक्षकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु. ह.उमराणीकर)
उपसचिव, महसूल व वन विभाग

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. सर्व मा.विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य,
४. मा.मुख्य सचिव यांचे उप सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. अपर मुख्य सचिव (मदत व पुनर्वसन), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. प्रधान सचिव (पदुम), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. सचिव (ग्राम विकास), ग्राम विकास व जसंधारण विभाग, मुंबई
९. आयुक्त (पशुसंवर्धन), महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे
१०. आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे

११. विभागीय आयुक्त (सर्व)
१२. जिल्हाधिकारी (सर्व)
१३. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
१३. प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन (सर्व)
१४. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त (सर्व)
१५. सर्व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (सर्व) (प्रशासकीय विभागामार्फत)
१६. गट विकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व) (प्रशासकीय विभागामार्फत)
१७. वित्तीय सल्लागार व सहसचिव, मदत व पुनर्वसन, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई
१८. संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (प्रसिध्दीसाठी)
१९. मा.मंत्री (मदत व पुनर्वसन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२०. मा.मंत्री (पदुम) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२१. मा. राज्यमंत्री (मदत व पुनर्वसन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२२. मा.राज्यमंत्री (पदुम) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२३. मदत व पुनर्वसन विभागातील कार्यासने (क्रमांक ३ /११ /आव्यप्र-१)
२४. निवड नस्ती, म-७